



# महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल

वर्ष ३, अंक २४]

शुक्रवार, जून १०, २०११/ज्येष्ठ २०, शके १९३३  
किंमत रुपये १३.००

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील  
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व  
निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जून २०११

शुद्धीपत्र

किमान वेतन अधिनियम, १९४८.

क्रमांक किवेअ. ४२०१०/प्र.क्र.१२९८/कामगार-७.- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग  
एक-ल मध्ये " घडाळयाचे पट्टे बनविणारा उद्योग " या अनुसूचीत व्यवसायाचे किमान वेतन दर  
पुनर्निश्चित करण्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार  
विभाग, क्रमांक किवेअ. ४२०१०/प्र.क्र.१२९८/कामगार-७, दिनांक २० जुलै २०१० मधील पृष्ठ क्र. २  
येथील

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जून १०, २०११/ज्येष्ठ २०, शके १९३३

“ परिमंडळ-२.--महाराष्ट्र राज्यातील सर्व 'क' व 'ड' वर्ग महानगरपालिका, 'अ' व 'ब' वर्ग नगरपरिषदा व छावणी क्षेत्रांचे मिळून होईल.” या मजकुराऐवजी

“ परिमंडळ-२.--महाराष्ट्र राज्यातील सर्व 'क' व 'ड' वर्ग महानगरपालिका 'अ' वर्ग नगरपरिषदा व छावणी क्षेत्रांचे मिळून होईल ” असे वाचण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

बा. शि. वानखेडे,

शासनाचे उप सचिव.

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. MWA. 42010/1298/Lab-7, dated the 10th June 2011, published in the *Maharashtra Government Gazette*, Part I-L, Extraordinary is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,  
Deputy Secretary to Government.

**INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT**

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th June 2011.

*CORRIGENDUM*

MINIMUM WAGES ACT, 1948.

No. MWA. 42010/C.R. 1298/Lab-7.—In Government Notification, Industries, Energy and Labour Department, No MWA. 42010/1298/Lab-7, dated the 20th July 2010, regarding the revision of the minimum rates of wages payable to the employed in the Scheduled Employment *viz.* "Employment in Watch Strip Manufacturing" published in Part I-L, of the *Maharashtra Government Gazette*, Extraordinary, on Page No. 5 for the words,—

"Zone I—shall comprise of the areas falling within the local limits of all 'A' and 'B' class Municipal Councils", the words

"Zone I—shall comprise of the areas falling within the limits of 'A' and 'B' class Municipal Corporation," and

"Zone II—Shall comprise of the areas falling within the local limits of all "C" and "D" class Municipal Corporations, "A" class Municipal Councils and Cantonment areas", the words

"Zone II—shall comprise of the areas falling within the limits of all "C" and "D" class Municipal Corporations, "A" class Municipal Councils and Cantonment areas" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

B. S. WANKHEDE,  
Deputy Secretary to Government.